

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण
प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरात भूमिगत विद्युत
वाहिनी टाकणे बाबत.....

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन)

शासन निर्णय क्र.आव्यप्र- २०१७/प्र.क्र.११४/आव्यप्र-१

मंत्रालय, मुंबई : ४०० ०३२.

दि. २६ जून, २०१८

प्रस्तावना :

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राज्याच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत अलिबाग, रत्नागिरी आणि सातपाटी या शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे.

महावितरण कंपनीद्वारे वरील कामे करण्यात येणार आहेत. महावितरण कंपनीने अलिबाग शहरात टाकावयाच्या विद्युत वाहिनी संदर्भात सादर केलेल्या तपशिलवार प्रकल्प अहवालास (Detailed Project Report) जागतिक बँकेची मान्यता प्राप्त झाली असल्याने यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

- १) जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरात टाकावयाच्या भूमिगत विद्युत वाहिनी संदर्भात मुख्य अभियंता (पायाभूत सुविधा/ आराखडा) महावितरण कंपनी यांनी राज्य दर- सूचीवर आधारित सादर केलेल्या रु. ७९,५५,८९,३४२/- (रुपये एकोणऐंशी कोटी पंचावन लाख एकोणनव्वद हजार तीनशे बेचाळीस फक्त) च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
- २) सदर मान्यता शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक - विअप्र-२०१३/प्र.क्र. ३०/२०१३/विनियम, भाग- २ दिनांक १७ एप्रिल २०१५ मधील वित्तीय अधिकार नियमपुस्तिका, १९७८ भाग-पहिला, उपविभाग-५ अनुक्रमांक १, परिच्छेद क्रमांक १३४ अन्वये प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारानुसार मंजूर करण्यात येत आहे.
- ३) या कामी होणारा खर्च राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कंपोनेंट बी करीता केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून अनुक्रमे ७५ टक्के आणि २५ टक्के या प्रमाणे करण्यात येईल.
- ४) अलिबाग शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये करण्यात येईल. सदर काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात यावे.

- ५) या कामी होणारा खर्च मागणी क्रमांक सी-६, २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य ८०, सर्वसाधारण, १०२ आपत्तीप्रवण क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या तातडीच्या योजनांचे व्यवस्थापन करणे (०६) चक्रीवादळ रोधक बांधकाम करणे (०६) (०१) चक्रीवादळ रोधक बांधकाम करणे (७५ टक्के केंद्र हिस्सा) (कार्यक्रम) (२२४५ २६०३) आणि मागणी क्रमांक सी-६, २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य ८० सर्वसाधारण १०२ आपत्तीप्रवण क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या तातडीच्या योजनांचे व्यवस्थापन करणे (०६) चक्रीवादळ रोधक बांधकाम करणे (०६) (०२) चक्रीवादळ रोधक बांधकाम करणे (२५ टक्के राज्य हिस्सा) (कार्यक्रम) (२२४५ २६३२) या लेखाशिर्षांतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ या वर्षाकरीता करण्यात आलेल्या तरतुदीतून करण्यात येईल.
- ६) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१८०६२६१४२०३४६३१९ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीरंग घोलप)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव, उर्जा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) व्यवस्थापकीय संचालक, महावितरण कंपनी लि., प्रकाशगड, वांद्रे, मुंबई.
- ६) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.
- ७) वित्तीय सल्लागार व सह सचिव, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) आव्यप्र-१, संग्रहार्थ